

Sharda Cropchem Limited

Tel. : +91 22 66782800
FAX : +91 22 66782828 / 66782808
E-mail : office@shardaintl.com
Regd. Office : Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W),
Mumbai - 400056, India.
www.shardacropchem.com



ISO 9001: 2015 Reg. No: 702949
CIN: L51909MH2004PLC145007



January 24, 2022

To,
BSE Limited
The Listing Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code No: 538666

Dear Sir/Madam,

Re: Newspaper Advertisement of Un-audited Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2021.

The Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and nine months ended December 31, 2021 have been approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on January 22, 2022.

The same was published in the following newspapers on January 24, 2022:-

- 1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;
- 2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Thanking you,

Yours truly,
For SHARDA CROP CHEM LIMITED

JETKIN GUDHKA
COMPLIANCE OFFICER



Encl: as above

'Economy has Some Bright Spots, a Number of Very Dark Stains'

Press Trust of India

New Delhi: The Indian economy has "some bright spots and a number of very dark stains" and the government should target its spending "carefully" so that there are no huge deficits, noted economist and former RBI Governor **Raghuram Rajan** said on Sunday.

Known for his frank views, Rajan also said the government needs to do more to prevent a K-shaped recovery of the economy hit by the coronavirus pandemic. Generally, a K-shaped recovery will reflect a situation where technology and large capital firms recover at a far faster rate than small businesses and industries that have been significantly impacted by the pandemic.

"My greater worry about the economy is



Rajan, currently a Professor at the University of Chicago Booth School of Business, noted that as always, the economy has some bright spots and a number of very dark stains.

"The bright spots are the health of large firms, the roaring business the IT and IT-enabled sectors are doing, including the emergence of unicorns in a number of areas, and the strength of some parts of the financial sector," he said.

On the other hand, "dark stains" are the extent of unemployment and low buying power, especially amongst the lower middle-class, the financial stress small and medium-sized firms are experiencing, "including the very tepid credit growth, and the tragic state of our schooling".

Rajan opined that Omicron is a setback, both medically and in terms of economic activity but cautioned the government on the possibility of a K-shaped economic

recovery. "We need to do more to prevent a K-shaped recovery, as well as a possible lowering of our medium term growth potential," he said.

The country's GDP is expected to grow over 9% in the current financial year that ends on March 31. The economy, which was significantly hit by the pandemic, had contracted 7.3% in the last fiscal.

Ahead of the Union Budget, Rajan said budgets are supposed to be documents

containing a vision and he would love to see a five- or 10-year vision for India as well as a plan for the kinds of institutions and frameworks the government intends to set up.

On whether the government should go for fiscal consolidation or continue with stimulus measures, Rajan pointed out that India's fiscal situation, even coming into the pandemic, is not good and this is why the finance minister cannot spend freely now.

the scarring to the middle class, the small and medium sector, and our children's minds, all of which will come into play after an initial rebound due to pent up demand. One symptom of all this is weak consumption growth, especially for mass consumption goods," Rajan told PTT in an e-mail interview.



SHARDA CROP CHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007

Registered Office: 2nd Floor, Prime Business Park, Dashrathal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

| Particulars | (INR In Lakhs) | | |
|--|-------------------|-------------------|-------------------|
| | Quarter ended | Nine months ended | Quarter ended |
| | December 31, 2021 | December 31, 2021 | December 31, 2020 |
| | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) |
| Total Income from Operations | 87,981.12 | 2,14,526.84 | 49,380.76 |
| Net Profit for the period before tax (before exceptional items) | 13,579.15 | 24,377.28 | 7,762.30 |
| Net Profit for the period before tax (after exceptional items) | 13,579.15 | 24,377.28 | 7,762.30 |
| Net Profit for the period after tax | 10,219.50 | 17,228.64 | 4,829.58 |
| Total Comprehensive Income for the period | 10,110.01 | 17,707.97 | 5,799.77 |
| Equity Share Capital | 9,022.05 | 9,022.05 | 9,022.05 |
| Other Equity | 1,67,408.55 | 1,67,408.55 | 1,39,005.84 |
| Earnings Per Share (before and after Extraordinary items) | | | |
| Basic / Diluted (INR per share) (not annualised) | 11.33 | 19.10 | 5.35 |
| (Face value per Share of INR 10/- each) | | | |

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

| Particulars | (INR In Lakhs) | | |
|--|-------------------|-------------------|-------------------|
| | Quarter ended | Nine months ended | Quarter ended |
| | December 31, 2021 | December 31, 2021 | December 31, 2020 |
| | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) |
| Total Income from Operations | 71,040.49 | 1,71,428.27 | 38,514.98 |
| Net Profit for the period before tax (before exceptional items) | 10,649.76 | 21,979.34 | 8,218.13 |
| Net Profit for the period before tax (after exceptional items) | 10,649.76 | 21,979.34 | 8,218.13 |
| Net Profit for the period after tax | 7,407.65 | 15,127.37 | 5,623.59 |
| Total Comprehensive Income for the period | 7,409.33 | 15,132.40 | 5,622.83 |
| Equity Share Capital | 9,022.05 | 9,022.05 | 9,022.05 |
| Other Equity | 1,53,671.65 | 1,53,671.65 | 1,29,771.84 |
| Earnings Per Share (before and after Extraordinary items) | | | |
| Basic / Diluted (INR per share) (not annualised) | 8.21 | 16.77 | 6.23 |
| (Face value per Share of INR 10/- each) | | | |

Notes:

- The aforesaid unaudited Consolidated Financial Results and unaudited Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on January 22, 2022.
- The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results and Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021 is available on the website of the Stock Exchanges, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.shardacropchem.com

Place: Mumbai
Date: January 22, 2022

For Sharda Cropchem Limited
R. V. Bubna
Chairman & Managing Director
(DIN : 00136568)

STATE BANK OF INDIA

Authorized Officer's Details: Name: Shri.B.V.Rangadham, Asst. General Manager, E-mail id: sbi.18359@sbi.co.in
Address of the Branch: SAMB-II, 1st Floor, D. No.3-4-1013/A, 1st Floor, CAC,TSRTC Bus Station, Kacheguda, Hyderabad. E-mail id: sbi.18359@sbi.co.in

APPENDIX -IV A [See proviso to Rule 8(6)&9(1)]

E AUCTION SALE NOTICE

E-AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISIO TO RULE 8(6)&9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002
Notice is hereby given to the Public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, Stressed Assets Management Branch-II, Hyderabad will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis on 11.02.2022 for recovery of Rs. 1512.96,23,332.16 (Rupees One Thousand Five Hundred Twelve Crores Ninety Six Lakhs Twenty Three Thousand Eight Hundred Thirty Two and Paise Sixteen only) as on 15.06.2017 + interest + charges less recoveries made thereafter, from Borrower M/s. BS Ltd., represented by its Managing Director, 103 D Block, Trendset Valley View, Road No. 6, Banjara Hills, Hyderabad, Telangana., Guarantors- 1) Sri, Rajesh Agarwal 2) Mr.Dilip Satyanarayan Agarwal 3) M/s Agarwal Developers and 4) M/s Agarwal Reality Developers.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTIES

1. Property ID: SBIN200007732770
All that Office Premises bearing Unit No.302 admeasuring 3702 sq. ft carpet area (equivalent to 344.05 Sq. Mtrs) on the 3rd Floor of Building No.19 ('A'Wing), Pinnacle Corporate Park, along with 3 car parking spaces in stack car parking system in the basement floor of the said building CTS No.4207 (part) of Village Kole Kalyan, Taluka Andheri in the Registration Sub-District of Bandra, District Mumbai Suburban, within the Municipal Corporation of Greater Mumbai, Belonging to M/s Agarwal Reality Developers Private Limited Regd vide document No. 2924/2014 dated 02.05.2014. Bounded By: North: by part of the said Free Sale Area, South: by 24 mtrs. Wide Road, East: by Mosque, West: by amended free said area formerly as RA 5 (part), 6, 7 and 8 (part).

Details Of Reserve Price, EMD & Date & Time of E-Auction:

| S.No. | Property to be auctioned | Date & Time of auction | Reserve Price Below which the property will not be sold (in Rs.) | Earnest Money Deposit (in Rs.) | Bid Increment (in Rs.) |
|-------|--------------------------|------------------------------------|--|--------------------------------|------------------------|
| 1 | Property No. 1 | 11.02.2022 12:30 PM to 01:30 PM | 12,43,00,000/- | 1,24,30,000/- | 10,00,000/- |

Last Date for receiving Bid applications is up to 5 PM of 10.02.2022.
Date & Time of inspection of the Property: any day upto 10.02.2022 between 11.00am to 4.00pm with prior appointment.

EMD Remittance - The intending bidders have to get themselves registered on the <https://ibapi.in> INDIAN BANKS AUCTION PROPERTIES INFORMATION (IBAPI) PORTAL (<https://www.mstcecommerce.com/auCTIONHOME/ibapi/index.jsp>) for participation in the e-auction process. The Bidders have to register themselves well before the auction date as registration of bidders takes minimum of three working days. The intending bidder should submit the EMD deposit to IBAPI wallet in IBAPI portal through their Bank account.

For inspection and any clarifications, the intending bidders may contact the Authorised Officer on Mobile No. 9010443800 or Bank's Approved Resolution Agent M/S Tirumala Financial Services, on Cell Nos. 9948739933, 9701933244 or 9989822345.

Note: This is also a notice to the Borrower/ Guarantors of the said loan about holding of e-auction sale of the property on the aforesaid mentioned date if the dues are not repaid in full before the date of e-auction. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website (a) "<http://www.sbi.co.in>" (b) "<https://ibapi.in>"

Date: 21.01.2022
Place: Hyderabad
Sd/-
Asst. General Manager & Authorized Officer,
State Bank of India, SAMB-II, Hyderabad.



Global Education Limited Q3 Results : Net Profit Rises 62.58 % to Rs. 432.77 Lakhs

Global Education Limited, An educational service provider and expert consultancy firm has announced its standalone financial results for the third quarter (October - December 2021) of FY 2021-22., as approved by its Board of directors.

The Company clocking the highest ever numbers in this quarter, the company clocked a revenue of Rs. 1287.47 lacs in Q3 FY' 2021-22 compared to Rs.799.36 lacs in the same period a year ago, observing a

growth of more than 61.08%.

Global Education Limited posted a 62.58 per cent increase in Standalone net profit at Rs. 432.77 lakhs for the third quarter ended December 2021. The company had a net profit of Rs.212.03 lakhs in the same period a year ago. The basic and Diluted EPS of the Company is Rs. 4.25 as compared to previous quarter ie Rs. 1.59.

Global has also informed NSE that the Board of Directors of the Company at its

meeting held on January 21, 2022, inter alia, have declared an Interim Dividend of Rs. 2.00/- per equity share.

The Board is pleased with the growth in revenue as well as profitability during the third quarter, financial year 2022. The Company's performance demonstrates sustained progress in the journey towards the financial fitness. Healthy improvement in free cash flows and debt freeness provides the Company headroom to invest for future growth.

Kajaria

INDIA'S NO. 1 TILE COMPANY



EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2021

| Sr. No. | Particulars | (₹ in crores, except per share data) | | |
|---------|--|--------------------------------------|-------------------|------------------|
| | | Quarter ended | Nine Months ended | Quarter ended |
| | | 31 December 2021 | 31 December 2021 | 31 December 2020 |
| | | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) |
| 1 | Income | | | |
| | a) Revenue from operations | 1,068.23 | 2,603.44 | 838.32 |
| | b) Other income | 7.42 | 20.54 | 6.45 |
| 2 | Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 160.18 | 373.80 | 158.05 |
| 3 | Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 160.18 | 373.80 | 158.05 |
| 4 | Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items and after minority interest) | 122.02 | 281.22 | 118.94 |
| 5 | Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax), Other comprehensive income (after tax) and after minority interest] | 121.85 | 280.75 | 118.94 |
| 6 | Equity share capital (Face value of ₹ 1/- per share) | 15.92 | 15.92 | 15.91 |
| 7 | Other equity (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year. | - | - | - |
| 8 | Earnings per equity share (EPS): (face value : ₹ 1 per share) (EPS for the quarters/periods is not annualised) | | | |
| | a) Basic: | 7.68 | 17.69 | 7.48 |
| | b) Diluted: | 7.67 | 17.67 | 7.48 |

Notes:

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 21 January 2022 and have undergone 'Limited Review' by the statutory auditors of the Company.
- The above results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind-AS') as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended), specified under section 133 of the Companies Act, 2013.
- Additional information on standalone financial results is as follows:**

| Sr. No. | Particulars | (₹ in crores) | | |
|---------|---|------------------|-------------------|------------------|
| | | Quarter ended | Nine Months ended | Quarter ended |
| | | 31 December 2021 | 31 December 2021 | 31 December 2020 |
| | | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) |
| 1 | Income | | | |
| | a) Revenue from operations | 950.49 | 2312.38 | 756.27 |
| | b) Other income | 11.56 | 32.40 | 11.20 |
| 2 | Net Profit before tax | 147.66 | 352.03 | 148.58 |
| 3 | Net Profit after tax | 112.75 | 264.67 | 112.01 |
| 4 | Total comprehensive income for the period | 112.58 | 264.17 | 112.01 |

4 Pursuant to the Scheme of Amalgamation (Scheme) for merger of Kajaria Tiles Private Limited with the Company, as approved by the National Company Law Tribunal, Chandigarh through its order dated 26 November 2021, Kajaria Tiles Private Limited, a wholly owned subsidiary has been merged with the Company w.e.f. 1 April 2019. Accordingly, the Company had accounted for the merger under the pooling of interest method retrospectively for all periods presented as prescribed in IND AS 103 - Business Combinations of entities under common control.

5 The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the website of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the Company's website at www.kajariaceramics.com.

Place: New Delhi
Date: 21 January 2022

For and on behalf of the Board
Ashok Kajaria
Chairman & Managing Director

KAJARIA CERAMICS LIMITED

"Regd Office: SF-11, Second Floor, JMD Regent Plaza, Mehrauli-Gurgaon Road, Village Sikanderpur Ghosi, Gurgaon -122001 (Haryana)"
Corporate Office: J-1/B-1 (Extn), Mohan Co-operative Industrial Estate, Mathura Road, New Delhi-110044
Ph: 91-11-26946409 Fax: 91-11-26949544, 91-11-26946407
CIN: L26924HR1985PLC056150, E-mail: investors@kajariaceramics.com, Website: www.kajariaceramics.com

